

**बाराव्या वित्त आयोगाचा अखचित निधी
खर्च करण्यास मुदतवाढ मिळणेबाबत.**

महाराष्ट्र शासन

शासन परिपत्रक क्रमांक: बाविआ २००६/प्र.क्र.५७४/वित्त-४
ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक: २४ ऑगस्ट, २००७

- बाबी:-** १) शासन वितरण आदेश क्र. बाविआ २००५/ प्र.क्र.४२०/ वित्त-४,
दिनांक ६/१२/२००५, १९/१२/२००५ व २४/३/२००६.
२) शासन वितरण आदेश क्र. बाविआ २००६/ प्र.क्र.५०८/ वित्त-४,
दिनांक ९/५/२००६, ३०/९/२००६ व ६/७/०७
३) शासन परिपत्रक क्रमांक: बाविआ २००६/प्र.क्र.५७४/वित्त-४, दिनांक २०/६/०७

शासन परिपत्रक:-

संदर्भाधीन शासन वितरण आदेशान्वये बाराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यास विहित कालावधी देण्यात आलेला होता. त्याचप्रमाणे संदर्भाधीन दिनांक २० जून २००७ च्या शासन परिपत्रकान्वये दिनांक ६/१२ व १९/१२/२००५, २४/३, ९/५ व ३०/९/२००६ च्या वितरण आदेशान्वये वितरीत केलेला निधी खर्च करण्यास आणखी एक महिन्याचा कालावधीची मुदतवाढ मंजूर करण्यात आली होती. तथापि बाराव्या वित्त आयोगाची उपयोगिता प्रमाणपत्रे मुदत संपूनही विहित वेळेत सादर करण्यात आलेली नाहीत. सदरचा निधी त्वरीत खर्च करून उपयोगिता प्रमाणपत्रे केंद्र शासनास त्वरीत सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे.

१) बाराव्या वित्त आयोगाचा दिनांक २९/३/०७ पर्यंत वितरीत केलेला निधी खर्च करण्यास आणखी मुदतवाढ मंजूर करण्यात येत आहे. सबब शासनाने दिनांक ६/१२/०५, १९/१२/०५, २४/३/०६, ९/५/०६, ३०/९/०६ व २९/३/०७ च्या शासन आदेशान्वये वितरीत केलेल्या निधीस आणखी मुदतवाढ मंजूर करण्यात आल्यामुळे (दिनांक ६/७/०७ च्या आदेशान्वये वितरीत केलेला निधी खर्च करण्यास नेमून दिलेला सहा महिन्याचा कालावधी म्हणजेच दिनांक ३१/१२/२००७ पर्यंत) पूर्ण खर्च करून उपयोगिता प्रमाणपत्रे शासनास सादर करावीत.


२) सदरचा निधी विहित वेळेत खर्च करण्याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांची असल्यामुळे त्यांनी त्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात. (वेळेत नियोजन, खास बैठक घेऊन

जिल्हा परिषदेची मान्यता, त्वरीत अंमलबजावणी, खर्चाचा आढावा व उपयोगिता प्रमाणपत्रे शासनास सादर करणे. इत्यादि.

३) जिल्हा परिषदेस यापुढे मुदतवाढ देता येणार नाही. सबब निधी खर्च न झाल्यास संबंधित अधिका-यांवर नवाबदारी निश्चित करून कासवाई करावी व त्याप्रमाणे शासनास अवगत करावे.

सादर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २००७०८२४११३४२३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,



(वि. ज. बिजवे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी सादर

१) विभागाध्यक्ष आयुक्त (सर्व)

२) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद (सर्व)

त्यांना विनंती की, त्यांनी वरील बाब त्यांच्या अधिपत्याखालील पंचायत समिती व ग्राम पंचायत यांच्या निदर्शनास आणावी.